

**दातिकन्या** (दा० + का०) f. N. pr. eines Dorfes bei den Bāhlikā Bāhar. zu AK. 3, 6, 28. ÇKDra. P. 2, 4, 20, Sch. 6, 2, 124, Sch. Davon adj. °कर्त्त्यीय P. 4, 2, 142, Sch.

**दातिकर्ष** (दा० + कर्ष) m. N. pr. eines Dorfes P. 6, 2, 129, Sch. °कर्षु und davon adj. दातिकार्षुक् 4, 2, 104, Vārtt. 14, Sch.

**दातिकूल** (दा० + कूल) n. N. pr. eines Dorfes P. 6, 2, 129, Sch.

**दातियाम** (दा० + याम) m. N. pr. eines Dorfes P. 6, 2, 84, Sch. Davon adj. °यामीय 4, 2, 142, Sch.

**दातियोष** (दा० + धो०) m. P. 6, 2, 85, Sch.

**दातियाँ** (von दातिणा f.) adj. zum Opfergeschenk gehörig, darauf bezüglich: कर्मन् Çat. Br. 3, 8, 1, 18. देवाम् Çiñku. Çr. 13, 14, 6. Kātj. Çr. 10, 2,

4. दातिणाने बुहाति Çat. Br. 4, 3, 4, 6. बन्ध (vgl. दत्तिणाबन्ध) GAUDAP. zu SĀMKHJAK. 62. इष्टपूर्तन दातिणः (बन्धः) । पुरुषत्वानभिज्ञो हि इष्टपूर्तकारी कामोपकृतमना बय्यते WILSON, SĀMKHJAK. p. 145; vgl. दातिणिक. Nach dem gaṇa भित्तादि zu P. 4, 2, 38 ist दातिणी n. = दत्तिणानं समूहः n. pl. Bez. einer Kāṇḍa in der TS. Ind. St. 3, 379.

**दातिणाशाल** (von दत्तिणा + शाला) adj. zu der im Süden gelegenen Halle in Beziehung stehend P. 4, 2, 107, Sch.

**दातिणात्प** (von दत्तिणा adv.) 1) adj. zum Süden, zum Dekhan gehörig, dort wohnend, dort gelegen P. 4, 2, 98. Vop. 7, 111. MED. j. 119. नृपति. राजन्, प्रूर्, बल, überh. von Personen MBh. 1, 4690. 2, 1914. 3, 10254. 14774. 5, 890. 7, 4408. HARIV. 9134. R. 1, 12, 25. 2, 93, 12. KATHAS. 3, 6. 10, 20. 24, 147. जनपद PANĀKAT. 3, 9. 6, 4. दातिणात्पा भाषा die im Süden gesprochene Sprache SĀH. D. 173, 5. m. pl. die Bewohner, die Völker des Dekhan's MBh. 3, 15247. 8, 2098. 12, 3737. HARIV. 5083. R. 2, 82, 7. sg. der Süden: दातिणात्पाडुपायातं रथम् HARIV. 6200. — Die falsche Form दत्तिणात्प Ind. St. 1, 77. PANĀKAT. 104, 5. — 2) m. Kokosnuss MED. RĀGĀN. im ÇKDra.

**दातिणात्पक** (vom vorherg.) adj. f. °णात्पिका P. 7, 3, 44, Vārtt. 2, Sch. दातिणात्पक adj. von दत्तिणात्प gaṇa धूमादि zu P. 4, 2, 127.

**दातिणिक** (vom दत्तिणा f.) adj. = दत्तिणा mit dem Opfergeschenk in Zusammenhang stehend: बन्ध GAUDAP. zu SĀMKHJAK. 44; vgl. दत्तिणाबन्ध und u. दातिणा.

**दातिणीय** adj. = दत्तिणीय H. 446, v. l.

**दातिए०** 1) adj. (von दत्तिणा f.) zum Opfergeschenk gehörig, darauf bezüglich Schol. zu Kātj. Çr. 22, 1, 3. eines Opfergeschenks würdig AK. 3, 1, 5. H. 446, v. l. Vgl. दत्तिए०. — 2) n. a) (von दत्तिणा) ein rücksichtsvolles, liebenswürdiges, freundliches, zuvorkommendes Wesen oder Benehmen, Pietät H. 1377. दातिए० चेष्ट्या वाचा परचितानुवर्तनम् SĀH. D. 457. HARIV. 7129. 8335. 8338. R. 4, 33, 23. 6, 99, 26. Suçā. 1, 192, 4. MĀKKH. 87, 7. 130, 20. Çiñku. 132. VIKR. 23. MĀLAV. 23, 22. 72. RAGH. 1, 31. HIT. I, 89. IV, 103. ad I, 100. VARĀH. Brāh. S. 68, 7. 74, 6. 76, 13. BRAHMA-P. 56, 13. दातिए० स्वजने BRAHTR. 2, 19. VIKR. 2. दातिए०त्प्राणदस्यास्य gegen RĀGĀ-TAR. 3, 524. 188. पितृ० Pietät gegen den Vater 2, 21. — b) wohl das Ritual der Çākta von der rechten Hand (भावविशेषः) । ततु दातिणाचार-द्वृपम् ÇKDra. KĀLIKĀ-P. im ÇKDra. — c) N. eines Tantra Verz. d. Oxf. H. 109, a, 15.

**दातिनगर** (दा० + न०) n. N. pr. einer Stadt; davon adj. °नगरीय P.

4, 2, 142, Sch.

**दातिपलद** (दा० + प०) N. pr. einer Localität; davon adj. °पलटीय P. 4, 2, 142, Sch.

**दातिप्रस्थ** (दा० + प्र०) m. desgl. P. 6, 2, 87, Sch.

**दातिक्रूद** (दा० + क्रूर) m. N. pr. eines Sees; davon adj. °क्रूदीय P. 4, 2, 142, Sch.

**दातिपेत्र** 1) m. oxyt. (vgl. P. 4, 1, 120) der Sohn der Dāksht, metron. des Pāṇini H. 851; vgl. दातीपुत्र u. दाति. — 2) f. दाति viell. Tochter der Dāksht: प्रुक् भोः पतिणां श्रेष्ठ दातिपी मुप्रजास्तथा MBh. 13, 275; vgl. R. 3, 20, 17. 18, wo प्रुकी die Urmutter der Papageien, eine Tochter der Kālakā, einer Tochter des Daksha, genannt wird.

**दात्य** (von दत्ता) n. Geschicklichkeit, Anstelligkeit, Gescheidtheit M. 10, 124. N. 6, 10. INDR. 4, 10. BHAG. 18, 43. MBh. 2, 1388. 8, 1514. दात्यं वैश्ये 10, 123. प्रूहस्तु नित्यं दात्येण शोभते 12, 10790. 13, 1030. 14, 1044. R. 4, 49, 12. Rāgā-Tar. 1, 10. दात्याच्च कर्मणां दक्षमनुवन् wegen der an den Werken bewiesenen Geschicklichkeit BHĀG. P. 4, 30, 50.

**दागव्यायामि** patron. von दग्गु P. 4, 1, 155, Vārtt.

**दाढक** m. Zahn ÇABDĀRTHAKALPATARU im ÇKDra. — Vgl. दाढा.

**दाडिम** 1) m. n. gaṇa मध्यचार्दादि zu P. 2, 4, 34. SIDHU. K. 249, a, 3 v. u. m. f. (कृ, nicht zu belegen) n. AK. 3, 6, 2, 42. TRIK. 3, 5, 24. a) m. Granatbaum (n. die Frucht) AK. 2, 4, 2, 45. TRIK. 2, 4, 19. H. an. 3, 466. m. f. n. MED. m. 44. — MBh. 3, 11568. दत्तपूर्णः सरूपिरूचैर्दाडिमसमितैः 8, 350. HARIV. 8439. 8443. 12680. R. 3, 17, 10. Suçā. 1, 73, 10. 141, 3. 157, 4. 162, 10. 209, 9. 2, 43, 20. 284, 21. 410, 21. 419, 13. VARĀH. Brāh. S. 54, 4. 10. 80 (79), 7. 82 (80, b), 8. — b) kleine Kardamomen, m. H. an. m. f. n. MED. — 2) adj. (von दाडिम 1, a) f. दाडिम am Granatbaum befindlich u. s. w.: तच् SUÇĀ. 2, 431, 13.

**दाडिमपत्रका** (दा० + पत्र) m. = दाडिमपृष्ठ NIGH. PB.

**दाडिमपृष्ठ** (दा० + पु०) m. *Soymida febrifuga* Juss., nach Andern Amoora Rohituka (रोहितका) W. u. A. RĀGĀN. im NIGH. PB. °पुष्टकम् m. dass. AK. 2, 4, 2, 29.

**दाडिमप्रिय** (दा० + प्रिय) m. Papagei (ein Freund des Granatapfels) ÇABDĀR. im ÇKDra.

**दाडिमभत्तण** (दा० + भ०) m. dass. (Granatäpfel essend) ÇABDĀK. im ÇKDra.

**दाडिमीवत्** (von दाडिमी) adj. mit Granatbäumen besetzt P. 8, 2, 9, Sch.

**दाडिमीसार** (दा० + सार) m. angeblich = दाडिम Granatbaum RĀGĀN. im ÇKDra.

**दाडिम्ब** f. = दाडिम Granatbaum TRIK. 2, 4, 19.

**दाडी** f. eine best. Pflanze und ihre Frucht gaṇa कृरोतक्यादि zu P. 4, 3, 167. — Vgl. दाडी, दालि.

**दाढा** f. 1) = दंष्ट्रा (und auch daraus entstanden) Fangzahn H. 883. an. 2, 129. — 2) Verlangen H. an. ÇABDĀRTHAKALPATARU im ÇKDra. — 3) Mengs ÇABDĀRTHAK.

**दाडिका** (= दंष्ट्रिका und auch daraus entstanden) f. viell. Backendart H. 583. केशेषु गृह्णता कृत्तौ क्षेत्रेदविचारण्। पादर्येदाडिकायां च मीवायां वृषपोषु च || M. 8, 283. Nach KULL. = शमशू Bart, aber im H. davon unterschieden.

**दाएउ** 1) m. oxyt. patron. von दाएउ gaṇa शिवादि zu P. 4, 1, 112. —